

Date: January 27, 2023

To,
Department of Corporate Services,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street
Mumbai - 400001
Scrip Code: 543333

To,
Listing Department,
National Stock Exchange of India Limited
Exchange plaza, Plot No. C/1, G Block
Bandra Kurla Complex, Bandra East,
Mumbai – 400051
Scrip Symbol: CARTRADE

ISIN: INE290S01011

Sub: Newspaper Advertisement for Unaudited Financial Results for the third quarter and nine months ended December 31, 2022.

Reference: Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015 (“SEBI LODR Regulations”).

Dear Sir/Ma’am,

This is to inform you that the Board of Directors of CarTrade Tech Limited (the “Company”) at its meeting held on Tuesday, January 24, 2023 approved the Unaudited Financial Results of the Company for the third quarter and nine months ended December 31, 2022.

In terms of Regulations 47 of SEBI LODR Regulations, the Company has published the Unaudited Financial Results for the third quarter and nine months ended on December 31, 2022, in Financial Express (English) edition dated Thursday, January 26, 2023 & in Navshakti (Marathi) edition dated Thursday, January 26, 2023.

The copies of Newspaper advertisements are enclosed with this letter. This will also be hosted on the Company’s website, at <https://www.cartradetech.com>

This is for your information and records.

Thank You

For CarTrade Tech Limited

Lalbahadur Pal
Company Secretary and Compliance officer
Mem. No. A40812

Enclosed a/as

CarTrade Tech Limited (formerly known as MXC Solutions India Private Limited)

Reg. Off. & Corp. Off.: 12th Floor, Vishwaroop IT Park, Sector 30A, Vashi, Navi Mumbai 400705.

W: cartradetech.com | T: +91 22 6739 8888 | CIN: L74900MH2000PLC126237

CORRIGENDUM
This is in reference to the Sale Notice published by the Liquidator of FIRESTAR DIAMOND INTERNATIONAL PRIVATE LIMITED (Financial Express English-India Edition), New Delhi (Mumbai and Lucknow Editions) dated 19/01/2022.
In the said advertisement the pre-bid qualification of interested buyers for Option E, is Sale of all the machinery and equipment lying at 20 Ground, 3rd & 4th Floor, was kept minimum net worth of INR. 10,00,00,000. (Rupees Ten Crores only) in the latest Financial Year.
It is to be intimated that the eligibility criteria for Option E should be an individual (HUF) form body corporate will be Rs. 2,00,00,000. (Rupees Two Crores only). For revised auction documents visit: www.bidsale.com.
Place: Mumbai
Date: 26/01/2023
Liquidator in the matter of Firestar Diamond International Private Limited
Sudhakar T Ray
IBBI Regn No.: BBIPA/02/NR/2003/2017/2618/1055
E-mail: liquidator@firestardiamond.com
Website: www.bidsale.com
Mobile: 8898882884 (Mr. Puneet Sachdeva), Mr. Vaidhyanath (022-4267294)

KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice
Number No. 15/2022/2232/WAY/01/WAY
Jai Jeevan Mission - CVWS to Vennanguram, Nolland and Muzhappilly, Phase-I and II, Padangal-4-Part-2, Providing distribution network and PWD in various zones of Vennanguram, Padangal - Phase-1, Week 22022 - Rs. 520000. Tender No. KWA-JS-GI-6-1/04-2022-23
Phone: 0471-2522303, Website: www.kwa.kerala.gov.in
Superintendent Engineer
KWA-JS-GI-6-1/04-2022-23
This is a circular

NOTICE FOR PUBLIC IN GENERAL
In response to certain issues raised by the Bank's Trade Unions, multiple rounds of discussions have been held by the Bank Management with the Unions for resolving their issues and to avoid strike. Unfortunately, the Trade Unions have decided to go ahead with all India strike on 27/01/2023.
Hence all customers are hereby informed that the Banking Services may be interrupted across the country on 27/01/2023 due to the proposed strike.
For the convenience of the customers, the Bank will keep alternative channels available and customers can utilize these alternative / digital channels of banking 24x7 for day to day banking.
We regret for the inconvenience caused to the General Public.
Date: 25/01/2023
Place: Pune
K. Rakesh Kumar
General Manager (HRM)
Bank of Maharashtra

LAKSHMI MACHINE WORKS LIMITED
Registered Office: SRK Vijaya Park, Perambur, Chennai - 600 008
CIN: L22807TN092PLC000483

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATE
Notice is hereby given that the Board of Directors of the Company will consider issue of duplicate share certificate(s) of 1 share certificate(s) consisting of 10 shares of Rs.100/- each respectively reported to be lost / misplaced as detailed below:

Folio No	Name	Certificate No(s)	Distinctive Nos.		No. of Shares
			From	To	
SIMON P	SIMON P	1074	22065	22074	10

Objections if any may be submitted in writing at the Registered Office of the company within 10 days of publication of this notice.
Date: 25.01.2023
Place: Coimbatore
For LAKSHMI MACHINE WORKS LIMITED
Sd/-
S. SIVAKUMARAN
Company Secretary

Ramanand Steel Limited - In Liquidation
-AUCTION ADVERTISEMENT-
Notices hereby given to the public in general and to the Borrowers and Guarantors in particular by the Liquidator, Duttayraj C Dave under the Insolvency and Bankruptcy Code 2016, that the below mentioned assets owned by Ramanand Steel Limited, with its registered office at 401, Vijayar Street, PD Main Road, Camar Bunkar, Majid Sagar, Mumbai, MH-400009, will be sold by E-Auction under the terms and conditions as mentioned below. The proceeds being sought to be used to discharge the liabilities of the company.
AS IS WHERE IS UNWARRANTED THERE IS NO WARRANTY WITHOUT RECOURSE BASIS as such sale is without any kind of warranty and indemnities. The interested parties who are to be sold by Online E-Auction through M&T, website: www.mandt.com and also on the company website, under new job on Monday, February 20, 2023 from 12.00 PM to 4.00 PM.
1 Auction Date: Auction will start on 20.02.2023 from 12:00 Hrs and scheduled to last till 04.02.2023 at 04:00 Hrs.
2 Asset: Land in Survey Number 155 (152) 1447 and 155 (152) 1445, 155 (152) 1443, 154 (151) 1422, 153 (150) 141A, 11B-216 and others at (Nuge, Simar Shivur, Taluka Simar, Dist. Nashik)
3 Geographical Location: 19°51'56"N 74°02'30"E
4 Reserve Price: Rs. 6,05,84,274/- (Rupees Six Crore Five Lakh Eighty Four Thousand Two Hundred and Seventy Four Only)
5 Pre-Bid Earnest Money Deposit: Rs. 10,00,000 (Rupees Ten Lakh Only)
6 Bid Increment: Rs. 5,00,000/- (Rupees Five Lakh Only)
7 Participating in the Auction: All interested parties must adhere to the Terms & Conditions as set out in Process Memorandum. All interested parties are required to submit the bid documents and conduct inspection within the time limit provided in the Process Memorandum. The Process Memorandum is accessible on M&T website.
8 Last date for submission of BID: Friday, February 17, 2023 at 8:00pm
Sd/- Ramanand Steel Limited
Liquidator - Ramanand Steel Limited
Duttayraj C Dave
duttayraj.dave@coo.co.in
IBBI Regn Number: BBIPA/02/NR/2003/2017/2618/1055
Date: January 25, 2023
N.A. Vaidya Babu - 1488 28 28

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2022

Sl. No.	Particulars	Quarter Ended			Previous Year Ended
		31.12.2022	31.12.2021	31.12.2022	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from operations	1,866.04	4,253.04	1,866.04	8,787.02
2	Net Profit (Loss) for period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(49.58)	64.80	(49.58)	(53.77)
3	Net Profit (Loss) for the period before Extra Exceptional and/or Extraordinary items	(49.58)	64.80	(49.58)	(53.77)
4	Net Profit (Loss) for the period after Extra Exceptional and/or Extraordinary items	(36.75)	66.88	(36.75)	(88.14)
5	Total Comprehensive Income for the period (including Extraordinary items)	(24.51)	67.30	(24.51)	(23.80)
6	Reserves (including Retained Earnings) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	63.82	63.82	63.82	63.82
7	Equity Share Capital				
8	Reserves (including Retained Earnings) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				3,188.39
9	Carrying Per Share (EPS) of (₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)				
10	Basic & Diluted EPS before Extra ordinary items (₹ 10/-)	(5.76)	10.46	(5.76)	(7.70)
11	Basic & Diluted EPS after Extra ordinary items (₹ 10/-)	(5.76)	10.46	(5.76)	(7.70)

Note: The above is an extract of the detailed form of Financial Results for the Quarter and Nine months ended December 31, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations 2015. The Full format of the Financial Result for the Quarter and Nine months ended December 31, 2022 are available on the Stock Exchange website (www.sebiindia.com) and Company website (www.welcaststeels.com)

By Order of Board of Directors
For Welcast Steels Limited
Sd/-
(D.P.Maheshwari)
Chairman
DIN: 00118198

Place: Hyderabad
Date: 25 January, 2023

CarTrade Tech
CARTRADE TECH LIMITED
Registered and Corporate Office: 12th Floor, Vishwaghar IT Park, Sector 34, Vashi, New Mumbai 400 705, Maharashtra, India
Tel: +91 22 739 8888; Website: www.cartradetech.com; Email: investor@cartradetech.com; Corporate Identity Number: L24900MH2000CPL28237
Extract of UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2022

PARTICULARS	QUARTER ENDED		NINE MONTHS ENDED		YEAR ENDED
	Dec. 31, 2022	Sept. 30, 2022	Dec. 31, 2021	Dec. 31, 2021	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income	11,895.88	10,246.09	10,232.02	31,112.52	25,307.11
Profit (Loss) before tax	2,014.49	1,375.33	(2,241.90)	3,769.03	(8,770.83)
Profit (Loss) after tax	1,444.22	587.88	(1,846.78)	2,294.52	(12,452.20)
Total Other comprehensive income / (loss)	(21.31)	49.38	(6.50)	(88.17)	(88.14)
Profit (Loss) attributable to equity holders of the parent	1,328.49	544.22	(2,335.50)	1,904.24	(10,842.81)
Total Other comprehensive income / (loss) attributable to Equity holders of the parent	(10.80)	17.47	(1.79)	(43.38)	(25.88)
Paid up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- per share)	4,877.15	4,866.97	4,852.51	4,877.15	4,852.51
Other equity (including revaluation reserves)					1,393,265.26
Earnings Per Share (face value of ₹ 10/- each), (not annualised for the quarter / nine months)	2.79	0.74	(5.03)	4.08	(23.23)
Diluted (₹ 10/-)	2.56	0.68	(5.03)	3.76	(23.23)

Note:
1) The financial Results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards notified under Section 133 of the Companies Act, 2013, as amended, read with Companies (Indian Accounting Standards) amendment rules, 2016 (Ind AS) and in terms of Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 (SEBI LODR Regulations).
2) The above is an extract of the detailed form of unaudited consolidated financial results for the quarter and nine months ended December 31, 2022 filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI LODR Regulations. The full format of the unaudited financial results (standalone and consolidated) for the quarter and nine months ended December 31, 2022 is available on the Company's website i.e. www.cartradetech.com under investor information section and on the stock exchange website i.e. www.sebiindia.com and www.resindia.com.
3) The key standalone financial information is as under:

PARTICULARS	QUARTER ENDED		NINE MONTHS ENDED		YEAR ENDED
	Dec. 31, 2022	Sept. 30, 2022	Dec. 31, 2021	Dec. 31, 2021	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income	5,724.82	5,683.91	4,178.85	15,420.91	15,986.52
Profit (Loss) before tax	1,855.20	1,393.33	(3,175.64)	3,117.36	(11,777.00)
Profit (Loss) after tax	1,181.89	747.44	(2,043.18)	2,087.26	(14,606.64)

Place: Mumbai
Date: January 24, 2023
For CarTrade Tech Limited
Sd/-
Vinay Vaidhyanath
Chairman and MD

This is only an advertisement for information purpose and not an offer document. Not for publication, distribution, or release, directly or indirectly into the United States of America or otherwise outside India. All capitalized terms used and not defined herein shall have the meaning assigned to them in the Letter of Offer dated December 08, 2022 (the "Letter of Offer") filed with the Stock Exchange, namely QSE Limited ("QSE") and the Securities and Exchange Board of India ("SEBI").

THAMBBI MODERN SPINNING MILLS LIMITED
Thambbi Modern Spinning Mills Limited ("Company" or "Issuer") was originally incorporated as Thambbi Modern Spinning Mills Private Limited on March 7, 1977 as a private limited company under the Companies Act, 1956 with the Registrar of Companies, Tamil Nadu and consequently a certificate of incorporation dated March 7, 1977 was issued to our Company. Our Company was a deemed public company under Section 63A of the said Act on June 15, 1998 and subsequently a Full-fledged public company on March 11, 1994. Subsequently, the name of our Company was changed to Thambbi Modern Spinning Mills Limited and a fresh certificate of incorporation dated May 8, 1994 was issued by Registrar of Companies, Tamil Nadu at Coimbatore. There has not been any change in the registered office of our Company since incorporation.
Registered Office: Omkar Road, Jagri Ammapalayam, Salem - 636 302, Tamil Nadu, India; Tel: +91 427 234 5425; Fax: N.A.; E-mail: trsmi@gmail.com; Website: www.thambbi.com; Contact Person: Mohan Naidu Maheshwari (Company Secretary & Compliance Officer).

OUR PROMOTER: RAMASAMY JAGADESAN UDAYAR
ISSUE OF UP TO 57,62,770 EQUITY SHARES OF FACE VALUE ₹10 EACH ("RIGHTS EQUITY SHARES") OF OUR COMPANY FOR CASH AT A PRICE OF ₹10 PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹4 PER EQUITY SHARE) (THE "ISSUE PRICE"). AGGREGATING UP TO 57,62,770 LAKHS ON A RIGHTS BASIS AS THE EXISTING EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY IN THE RATIO OF ONE (1) RIGHTS EQUITY SHARE FOR EVERY ONE (1) FULLY PAID UP EQUITY SHARE (SHELD BY THE EXISTING EQUITY SHAREHOLDERS ON THE RECORD DATE, THAT IS ON FRIDAY, DECEMBER 16, 2022 (THE "ISSUE"). THE ISSUE PRICE FOR THE RIGHTS EQUITY SHARES IS ONE TIMES THE VALUE OF THE EQUITY SHARES. FOR FURTHER DETAILS, PLEASE REFER TO THE CHAPTER TITLED "TERMS OF THE ISSUE" ON PAGE 152 OF THE LETTER OF OFFER.

BASIS OF ALLOTMENT
The Board of Directors of Thambbi Modern Spinning Mills Limited wishes to thank all the members and investors for the overwhelming response to the Company's Rights Issue of Equity Shares, which opened for subscription on Thursday, December 29, 2022 and closed on Thursday, January 12, 2023 and the last date for on market trading of Rights Entitlements ("REs") was Friday, January 8, 2023. Out of the total 531 Applications for 80,01,305 Equity Shares through Application Supported by Blocked Amount ("ASBA") 1 application aggregating to 43,20,295 Equity Shares through application of unsecured loan availed by the Company from Promoter, 366 Applications for 84,996 Equity Shares were rejected due to technical reasons as disclosed in the L.O.F. Total number of valid applications received were 145 of 78,17,249 Equity Shares, which aggregated to 137,39% of the total number of Equity Shares allotted under the Issue. In accordance with the L.O.F. and in the basis of allotment finalized on January 18, 2023 in consultation with the Registrar to the Issue and SEBI Limited ("SEBI"), the Designated Stock Exchange for the Issue, the Company has on January 18, 2023 allotted 57,62,770 Equity Shares to the successful applicants.
We hereby confirm that all the valid applications have been considered for Allotment.
1. Information regarding total Applications received (i.e. Application through ASBA and Non ASBA Application):

Category	Applications Received			Equity Shares Applied for			Equity Shares allotted		
	Number	%	Value (₹s.)	Number	%	Value (₹s.)	Number	%	Value (₹s.)
Shareholders*	138	25.99	72,64,705	7,26,47,050.00	90.79	57,62,593	5,76,25,930.00	98.82	
Renounees	393	74.01	7,35,600	73,60,000.00	9.21	10,177	1,01,770.00	0.18	
Total	531	100.00	80,01,305	80,01,850.00	100	57,62,770	5,76,27,700.00	100.00	

*Inclusive of 1 Application of Promoter for 43,20,295 Shares of Non-ASBA Application (Applications against Loan Adjustment) received by the Registrar along with the Auditors Certificate from the Statutory Auditors of the Company.

2. Basis of Allotment

Category	No. of valid CFCs (including ASBA applications) received		No. of Equity Shares accepted and allotted against Entitlement (A)		No. of Equity Shares accepted and allotted against Additional applied (B)		Total Equity Shares accepted and allotted (A+B)	
	Number	%	Number	%	Number	%	Number	%
Shareholders	127		43,72,180		13,75,413		57,52,593	
Renounees	18		10,177		0		10,177	
Total	145*		43,87,357		13,75,413		57,62,770	

*Inclusive of Partial acceptance cases

Information on Allotment/rejection cases: The dispatch of allotment advice cum refund invitation and question for rejection, as applicable, to the investors has been completed on 24/01/2023. The instructions to be followed for unlocking loans in case of ASBA Applications were given on 19/01/2023. The Listing application was accepted with SEBI on 23/01/2023. The Credit of Equity Shares in dematerialized form to respective demat accounts of allottees was completed with NSDL and CDSL on 24/01/2023 respectively. No physical shares were allotted in the Rights Issue. Pursuant to the listing and trading approvals granted by SEBI, the Rights Equity Shares allotted in the issue is expected to commence trading on BSE and/or about 27/01/2023. In accordance with the SEBI circular dated January 22, 2020, the request for achievement of rights entitlement has been sent to NSDL and CDSL on 24/01/2023.
INVESTORS MAY PLEASE NOTE THAT THE EQUITY SHARES CAN BE TRADED ON THE STOCK EXCHANGE ONLY IN DEMATERIALIZED FORM
DISCLAIMER CLAUSE OF BSE (DESIGNATED STOCK EXCHANGE): It is to be distinctly understood that the permission given by BSE should not in any way be deemed or construed that the Letter of Offer has been cleared or approved by BSE, nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Letter of Offer. The investors are advised to refer to the Letter of Offer for the full text of the "Disclaimer Clause of BSE" on page 147 of the Letter of Offer.

REGISTRAR TO THE ISSUE

CAMEO CORPORATE SERVICES LIMITED
Saranacircle Building, No. 01, Dada Bhoi Road, Chembur, 400 002, Mumbai, India.
Telephone: +91 44 4002 0740; Facsimile: N.A.
Email: praja@cameoindia.com
Website: www.cameoindia.com
Investor grievance e-mail: investor@cameoindia.com
SEBI Registration No.: MRN000003753
Validity of Registration: Permanent
Contact Person: K. Sreerajya

COMPANY

THAMBBI MODERN SPINNING MILLS LIMITED
Registered Office: Omkar Road, Jagri Ammapalayam, Salem - 636 302, Tamil Nadu, India; Tel: +91 427 234 5425; Fax: N.A.; E-mail: trsmi@gmail.com; Website: www.thambbi.com; Contact Person: Mohan Naidu Maheshwari (Company Secretary & Compliance Officer); Corporate Identification Number: L1711171977PLC000776

Investors may contact the Registrar to the Issue, Compliance Officer in case of any Pre-Issue/ Post-Issue related problems such as non-receipt of Allotment advice/cum refund credit etc.

Investors may contact the Registrar or the Company Secretary and Compliance Officer for any pre-issue or post-issue related matter. All grievances relating the ASBA process may be addressed the Registrar with a copy to the DCSBs, giving full details such as name, address of the Applicant/contact numbers, e-mail address of the sole/firm holder, folio number or demat account number, number of Rights Equity Shares applied for, amount blocked ASBA Account number, and the Designated Branch of the DCSBs where the Application Form or the plain paper application as the case may be, was submitted by the Investors along with a photocopy of the acknowledgement slip.

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES OR THE BUSINESS PROSPECTS OF THE COMPANY.

For Thambbi Modern Spinning Mills Limited
Sd/-
Mohan Naidu Maheshwari
(Company Secretary & Compliance Officer)

Date: January 25, 2023
Place: Salem

The Letter of Offer is available on the website of the SEBI at www.sebi.gov.in; the Stock Exchange at www.bseindia.com; Investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to the same, please see the section entitled "Risk Factors" beginning on page 27 of the Letter of Offer.
The Rights Entitlements and the Rights Equity Shares have not been, and will not be registered under the United States Securities Act of 1933, as amended (the "US Securities Act") or under any securities laws of any state or other jurisdiction of the United States and may not be offered, sold, resold, allocated, taken up, exercised, renounced, pledged, transferred or delivered, directly or indirectly within the United States or to, or for the account of benefit of, U.S. Persons (as defined in Regulations) or, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the US Securities Act and in compliance with any applicable securities laws of any state or other jurisdiction of the United States. Accordingly, the Rights Equity Shares were offered and sold (i) in offshore transactions outside the United States to non-U.S. Persons in compliance with Regulation S to existing shareholders located in jurisdictions where such offer and sale of the Rights Equity Shares is permitted under laws of such jurisdictions, and (ii) in the United States to U.S. Persons who are U.S. QIBs and are also Qualified Purchasers pursuant to applicable exemptions under the US Securities Act and the Investment Company Act. There will be no public offering in the United States. The Rights Equity Shares and Rights Entitlements are not transferable except in accordance with the restrictions.

Quick Heal
Security Simplified
QUICK HEAL TECHNOLOGIES LIMITED
Registered Office: Marvel Edge, No. 7010 C & D, 7th Floor, Opposite Neeco Garden Society, Viman Nagar, Pune - 411014
Phone: +91 20 65815232; DIN: L22208MH1959P0391408 Email: cs@quickheal.com

STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS OF QUICK HEAL TECHNOLOGIES LIMITED FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2022

(₹ in Crores, except earnings per share)

Sl. No.	Particulars	Quarter ended		Nine months ended		Year ended
		December 31, 2022	September 30, 2022	December 31, 2021	December 31, 2021	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Income					
	Revenue from operations	66.80	100.94	79.82	228.82	341.90
	Other Income	3.47	5.40	3.83	12.97	19.20
	Total Income	70.27	106.34	83.25	240.89	361.10
2	Expenses					
	Cost of raw materials consumed	0.21	0.42	0.28	0.86	1.01
	Purchase of software products	1.78	4.06	2.62	6.51	13.00
	Changes in inventories of software products	0.52	(0.66)	(0.20)	0.54	(1.85)
	Employee benefits expense	40.28	39.45	33.36	116.95	100.10
	Depreciation and amortisation expense	4.17	4.14	4.54	12.26	17.38
	Other expenses	35.28	29.31	23.08	86.90	88.39
	Total expenses	82.34	76.70	63.88	223.92	179.00
3	Profit before tax (1-2)	(12.07)	29.64	19.57	17.87	72.22
4	Tax expense					
	Current tax					
	Pertaining to profit for the current period	(2.18)	7.28	5.18	5.24	17.77
	Adjustments of tax relating to earlier periods	(0.14)	-	(0.65)	(0.14)	0.65
	Deferred tax (benefit) / charge	(0.45)	0.20	(0.55)	(0.28)	(1.00)
	Total tax expense	(2.78)	7.48	5.28	4.82	17.82
5	Profit for the period (3-4)	(9.29)	22.16	14.29	13.05	55.10
6	Other comprehensive income, net of tax					
	Other comprehensive income not to be reclassified to profit or loss in subsequent periods:					
	Re-measurement of defined benefit plans	0.18	0.33	0.09	(0.12)	0.23
	Net (loss) or gain on FVOCI assets	-	(0.61)	-	(0.61)	-
	Other comprehensive income to be reclassified to profit or loss in subsequent periods:					
	Exchange differences on translation of foreign operations	0.38	(0.03)	(0.10)	0.17	(0.18)
	Total other comprehensive income	0.66	(0.31)	0.01	(0.56)	0.25
7	Total comprehensive income (after tax (5+6))	(8.73)	21.85	14.28	12.49	55.15
8	Paid-up equity share capital (face value of ₹10 each)	53.67	58.07	57.96	53.07	57.96
9	Other equity	-	-	-	-	569.62
10	Earnings per share of ₹10 each: (not annualised for the quarter)					
	a) Basic	(1.70)	3.82	2.47	2.30	9.21
	b) Diluted	(1.70)	3.81	2.45	2.29	9.15

Unaudited standalone financial information

Sl. No.	Particulars	Quarter ended		Nine months ended		Year ended</
---------	-------------	---------------	--	-------------------	--	--------------

